



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२२ सप्टेंबर, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८० वी बैठक मंगळवार, दि.२२ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
५)	श्री. नारकर एस. ए., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

डॉ. एस. एम. देशपांडे, यांची विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण सहसंचालनालय, सोलापूर विभाग या पदावर निवड झाल्यानंतरची व्यवस्थापन परिषदेची दि.२२/०९/२०१५ रोजीची पहिलीच बैठक असल्याने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

अनुपस्थिती:

अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २५ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २५ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २९ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था / अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणाबाबत दि.२२ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन, दि.२२ जानेवारी, २०१४ पूर्वी प्रचलित आरक्षण धोरणानुसार संवर्ग व विषयनिहाय आरक्षण ठेवण्याबाबतची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.२२ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था / अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांसाठीचा विषयनिहाय आरक्षण लागू करण्याचा दि.२४ एप्रिल, १९९५ चा शासन निर्णय (संवर्ग व विषयनिहाय) अधिक्रमित करुन, संबंधित संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील एकाच शिक्षकीय संवर्गातील (वेतनश्रेणीत) सर्व विषयातील मंजूर पदे एकत्रित करुन दि.१८ ऑक्टोबर, १९९७ च्या शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे संवर्गनिहाय आरक्षणाची गणना करुन, विद्यापीठाने त्या बिंदुनियमावलीची सखोल तपासणी करुन, त्यास सामान्य प्रशासन विभाग (मागासवर्ग कक्ष), मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मान्यता घ्यावी असे निर्देश देण्यात आले होते.

तसेच शासन शुध्दीपत्रक क्रमांक: दि.०४ मार्च, २०१४ अन्वये उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र.५(५) मधील बिंदुनामावली तपासणीबाबत सामान्य विभाग (मागासवर्ग कक्ष), मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मान्यता घ्यावी. ही देण्यात आलेली तरतूद रद्द करुन याऐवजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक संस्था / महाविद्यालये / विद्यापीठे यांच्या बिंदुनामावली तपासणी संदर्भात शासन परिपत्रक दि.०५ नोव्हेंबर, २००९ मधील प्रपत्र 'अ' मधील तपासणी प्राधिकारी हेच यापुढेही तपासणी प्राधिकारी असतील असे नमूद करण्यात आले होते.

उक्त दि.२२ जानेवारी, २०१४ व दि.०४ मार्च, २०१४ या दोन्ही शासन निर्णयास दि.१० एप्रिल, २०१५ अन्वये स्थगिती देण्यात आली होती.

सद्या नव्याने प्रसिध्द झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील शासन निर्णय कमांक न्यायाप्र-२०१४ / (प्र.क्र.३२१/१४) / विशि-१, दि.२४ ऑगस्ट, २०१५ अन्वये, दि.२२ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था / अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक पदांसाठी शासन निर्णय क्रमांक एनजीसी-१४९४ / (२९९१) / विशि-४, दि.२४ एप्रिल, १९९५ अन्वये घेण्यात आलेला संवर्ग व विषय निहाय आरक्षण ठेवण्याबाबतचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. तसेच बिंदुनामावली प्रमाणित करण्यासाठी दि.०५ नोव्हेंबर, २००९ रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणित करुन घ्याव्यात असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

सबब, राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था / अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणाबाबत दि.२२ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन दि.२२ जानेवारी, २०१४ पूर्वी प्रचलित आरक्षण धोरणानुसार संवर्ग व विषयनिहाय आरक्षण ठेवण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव : राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था / अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणाबाबत दि.२२ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन, दि.२२ जानेवारी, २०१४ पूर्वी प्रचलित आरक्षण धोरणानुसार संवर्ग व विषयनिहाय आरक्षण ठेवण्याबाबच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[०४] विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठीचे शुल्क रु.५००/- ऐवजी रु.६००/- इतके शुल्क आकारण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: डिसेंबर, २०१५ अखेर अथवा जानेवारी, २०१६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता जाहिर प्रगटन देऊन प्रचलित पध्दतीने Online अर्ज मागविले जातात यासाठी विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठी रु.५००/- इतके शुल्क आकारले जात आहे. अकराव्या दीक्षांत समारंभात देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रामध्ये खालील नमूद केलेल्या बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

- १) Degree Certificate with Tear Resistant & water proof material and 2D barcode.
- २) तसेच पदवी प्रदान समारंभानंतर सर्व Degree Certificate चा data हा upload करण्यात येऊन विद्यार्थ्यांला Degrees Certificates digital उपलब्ध होणार आहे. त्याकरिता Demating of Degrees and Certificates भरावे लागणार आहे.

वरील बाबींचा समावेश केल्याने पदवी प्रमाणपत्राचे शुल्क वाढवावे लागणार आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठी रु.५००/- इतके शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या सोयीकरिता रु.१००/- इतके शुल्क आकारावे लागणार आहे. त्यामूळे एकूण रु.६००/- इतके शुल्क होईल.

सबब, अकराव्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठी रु.५००/- ऐवजी रु.६००/- इतके शुल्क आकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठीचे शुल्क रु.५००/- ऐवजी रु.६००/- इतके शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] प्रस्तुत विद्यापीठातील वित्त व लेखा अधिकारी हे पद दि. ३०/०९/२०१५ रोजी रिक्त होत आहे. सदरचे रिक्त होणारे संवैधानिक पद हे जाहिरात प्रसिध्द करुन भरावयाचे किंवा शासनाकडून प्रतिनियुक्तीवर मागणी करणेबाबतचा प्रस्ताव सादर करावा याबाबत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठ कार्यालयाचे पत्र दि. १२ मे, २०१५ अन्वये, श्री. सतिश आनंत नारकर यांना वित्त व लेखा अधिकारी या पदावर नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार श्री. सतिश आनंत नारकर यांनी दि.२६/०५/२०१५ रोजी वित्त व लेखा अधिकारी या पदाचा कार्यभार स्विकारुन रुजू झाले आहेत. परंतु, श्री. सतिश आनंत नारकर, वित्त व लेखाधिकारी हे दि.३०/०९/२०१५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम २० (ख) ची तरतूद खालील प्रमाणे आहे.

"वित्त व लेखा अधिकाऱ्याची नियुक्ती, व्यवस्थापन परिषदेकडून एकतर नामनिर्देशनाद्वारे किंवा भारत सरकार अथवा राज्य शासन यांच्याकडून एखाद्या योग्य अधिकाऱ्याच्या सेवा प्रतिनियुक्तीवर घेऊन करण्यात येईल".

सबब, दि.०१/१०/२०१५ पासून वित्त व लेखाधिकारी हे पद रिक्त होत असल्याने, वरील नमूद केलेल्या तरतूदीनुसार सदरचे पद जाहिरात प्रसिध्द करुन भरावयाचे किंवा शासनाकडून प्रतिनियुक्तीवर मागणी करणेबाबतचा प्रस्ताव सादर करावा याबाबत विचारार्थ).

ठराव: दि. ३०/०९/२०१५ रोजी रिक्त होणारे प्रस्तुत विद्यापीठातील वित्त व लेखा अधिकारी हे संवैधानिक पद जाहिरात प्रसिध्द करुन भरण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येवून निवड प्रक्रियेतून निवड झालेले वित्त व लेखा अधिकारी रुजू होईपर्यंत किंवा सहा महिने, यापैकी जे अगोदर घडेल ते, या कालावधीसाठी श्री. एस. ए. नारकर यांना पे वजा पेन्शन (Pay - Pension) या वित्तलब्धीवर वित्त व लेखा अधिकारी या पदाचा पदभार देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[६(१)] परीक्षा विभागास परीक्षा कालावधीत भरारी पथकाच्या कामासाठी तसेच परीक्षेचे गोपनीय साहित्य परीक्षा केंद्रांना पोहोच करण्यासाठी भाडोत्री वाहने घेण्याकरीता वार्षिक दरकरार करण्याबाबत.

(टिपणी: परीक्षा विभागाकडील दि.०६/०८/२०१५ रोजीच्या मान्यतेस अनुसरून वरील विषयांकीत कामाकरीता वार्षिक दरकरार करण्यासाठी दै. दिव्य मराठी व दै. पुण्य नगरी या वर्तमानपत्रामध्ये दि.१२/०८/२०१५ रोजी जाहिर निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदा प्राप्त होण्याची अंतिम दि.०३/०९/२०१५ ही होती. अंतिम दिनांकापर्यंत खालीलप्रमाणे एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या.

अ.क्र.	निविदा धारकांची नावे
१)	मे. मल्लिकार्जुन ट ट्रॅव्हल्स, सोलापूर
२)	मे. श्रध्दानंद टुर्स अँड ट्रॅव्हल्स, सोलापूर
३)	मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर

सदरच्या निविदा दोन लिफाफा पध्दतीने मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या निविदांच्या तांत्रिक निविदा दि.०७/०९/२०१५ रोजी निविदा उघडणे समितीसमक्ष उघडल्या असता तीनही निविदाधारक तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या. पात्र झालेल्या तीनही निविदाधारकांच्या दराच्या निवदा त्याच दिवशी उघडून दराचा तुलनात्मक तक्ता तयार केला. तुलनात्मक तक्त्यामधील न्युनतम दर असलेले मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर यांच्या सोबत वार्षिक दरकरार करून कामाचे आदेश देण्याची शिफारस करण्यात आली असून सदर फर्मचे दर खालीलप्रमाणे आहेत.

मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर	कार १००० सीसी व त्यावरती प्रति दिवस ३०० कि. मी. पर्यंतचे दर	प्रति कि. मी. चे दर
	A.C. रु.२,३२५/-	रु.७.७५
	Non A.C. रु.२,१००/-	रु.७.००
मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर	जीप प्रति दिवस ३०० कि.मी. पर्यंतचे दर	प्रति कि. मी. चे दर
	Non A.C. रु.२,९२५/-	रु.९.७५

मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर यांनी वरीलप्रमाणे दर दिले असून सदर कामसाठी वार्षिक अंदाजे रु.४,००,०००/- इतका खर्च होणार असून उपरोक्त काम सेवा पुरविणे या प्रकारात मोडत असल्याने सदरचा विषय खरेदी समितीसमोर ठेवला नाही. तथापि, सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणे आवश्यक आहे.

सबब, मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर यांच्यासोबत भाडोत्री वाहने घेण्यासाठी वार्षिक दरकरार करून कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: परीक्षा विभागास परीक्षा कालावधीत भरारी पथकाच्या कामासाठी तसेच परीक्षेचे गोपनीय साहित्य परीक्षा केंद्रांना पोहोच करण्यासाठी भाडोत्री वाहने घेण्याकरीता मे. बनशंकरी ट्रॅव्हल्स, सोलापूर यांच्याशी खालील दरानुसार वार्षिक दरकरार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

कार १००० सीसी व त्यावरती प्रति दिवस ३०० कि. मी. पर्यंतचे दर	प्रति कि. मी. चे दर
A.C. रु.२,३२५/-	रु.७.७५
Non A.C. रु.२,१००/-	रु.७.००
जीप प्रति दिवस ३०० कि.मी. पर्यंतचे दर	प्रति कि. मी. चे दर
Non A.C. रु.२,९२५/-	रु.९.७५

[६(२)] राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी.ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणाची अतिरिक्त वाढ देण्यासंबंधातील तयार करण्यात आलेला आदेशाचा (Ordinances) मसूदा विचारार्थ.

(टिपणी: दि.२४ एप्रिल, २०१४ रोजीच्या विद्या परिषदेत ठराव क्र.११६ नुसार राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना १० गुण देण्याचे ठरले आहे. तर मा. कुलगुरुमहोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.०७/०९/२०१५ रोजी झालेल्या बैठकीत इतर विद्यापीठाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी. ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांसही वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर म्हणून १० गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी. ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणांची अतिरिक्त वाढ देण्यासंदर्भात नियमावलीचा मसूदा १) डॉ. पाटील बी. पी. २) डॉ. कांबळे बी. एन. ३) प्रा. मते एच. बी. ४) श्री. चोकाकर के. टी. ५) मे. खंडागळे बी. के. ६) सौ. साळुंखे ए. एस. या समितीच्या सदस्यांनी तयार करून दिलेला आहे.

सदरची तयार केलेली नियमावली दि.१३ ऑगस्ट, २०१५ रोजी झालेल्या विद्या परिषदेमध्ये विचारार्थ ठेवला असता त्या संदर्भात खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव क्र.९४	राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी. ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणाची अतिरिक्त वाढ देणेसंदर्भात समिती सदस्यांनी तयार केलेल्या नियमावलीस मान्यता देण्यात आली.
-------------	---

सदरील ठरावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी. ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक परीक्षेमध्ये गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणाची अतिरिक्त वाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ (२८) नुसार आदेश (Ordinances) तयार करण्यात आला असून त्याची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.

सबब, वरीलप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी. ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणाची अतिरिक्त वाढ देण्यासंदर्भात म. रा. वि. कायदा १९९४ २८(c) नुसार तयार करण्यात आलेल्या आदेशाचा (Ordinances) मसूदा विचारार्थ.

ठराव: राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), सांस्कृतिक कार्यक्रम-कल्चरल ॲक्टिव्हिटी (सी.ए.) आणि क्रीडा (Sports) यामधील सहभागी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर १० गुणाची अतिरिक्त वाढ देण्यासंबंधातील तयार करण्यात आलेल्या आदेशाच्या (Ordinances) मसूदास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६(३)] प्रस्तूत विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येणारे आवश्यक प्रमाणपत्र स्विकारण्याची कार्यप्रणाली ऑनलाईन पध्दतीने मे. feecounter.com, pune यांच्यामार्फत स्विकारण्यास, त्यांना सेवा शुल्क म्हणून रु.१०/- देण्यास व त्या अनुषंगिक करार करण्याबाबत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाच्या वतीने सद्यस्थितीत ऑनलाईन पध्दतीने मायग्रेसन सर्टिफिकेट मागविण्याची कार्यप्रणाली मे. feecounter.com, pune यांच्याकडून करून घेण्याबाबत तसेच त्याकरिता रु.१०/- इतके सेवा शुल्क अदा करण्याबाबतचा प्रस्ताव दि.२५/०८/२०१५ रोजीच्या विषय क्र.१५(८) अन्वये विषय सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव क्र.१५(८)	प्रस्तूत विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन स्थलांतर दाखला (Migration Certificates) करण्यासाठी विहित प्रक्रिया करून घेण्याबाबत व त्याकरीता Student कडून अतिरिक्त रु.१०/- इतके शुल्क स्विकारण्यास परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
----------------	---

त्यानुसार स्थलांतर अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची कार्यप्रणाली विकसीत करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या Dupliate mark statement, Passing Certificate, Duplicate Degree Certificate, Urgent Degree Certificate, Transcript (offline), Verification of Document, Change in Name, Verification of Marks, Photocopy of Anserbook, Challenge to Valuation etc. प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन कार्यप्रणाली सुरु केल्यास विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

सबब, विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येणारे आवश्यक प्रमाणपत्र स्विकारण्याची कार्यप्रणाली ऑनलाईन पध्दतीने मे. feecounter.com, Pune यांच्यामार्फत स्विकारण्यास, त्यांना सेवा शुल्क म्हणून रु.१०/- देण्यास व त्या अनुषंगिक करार करण्याबाबत विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी मे. feecounter.com, pune यांच्या समवेत करार करण्यास, त्यांना कार्यादेश देण्यास आणि रु.१०/- सेवा शुल्क देण्यास व सदरचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६(४)] दि.१५/०९/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/०९/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statute No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, त्यास दि.२१/०९/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, दि.१५/०९/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव दि.१५/०९/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६(५)] नोव्हेंबर, २०११ ते ८ नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत सोलापूर विद्यापीठात झालेल्या नौकर भरती संदर्भात चौकशी करण्यासाठी गठित केलेल्या डॉ. अरुण निगवेकर समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात प्राप्त दिनांक १०/०९/२०१५ च्या पत्रावर कार्यवाही करण्याची बाब विचारार्थ. (सोबत दि.१०/०९/२०१५ चे शासन पत्र जोडले आहे.)

(टिपणी : दिनांक नोव्हेंबर, २०११ ते ८ नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत सोलापूर विद्यापीठात झालेल्या नौकर भरती संदर्भात चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक २८ मे, २०१४ च्या शासन निर्णयान्वये गठित केलेल्या डॉ. अरुण निगवेकर समितीच्या अहवालानुसार खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात त्रुटी आढळून आल्याने त्या नेमणूका अवैध ठरतात असे कळवून सदर पदासाठी विद्यापीठ हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने त्यांच्या नियुक्त्या समाप्त करण्याची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर करण्यात यावी असे कळविले आहे. त्याच प्रमाणे नैसर्गिक न्याय तत्वाचा अवलंब केल्यानंतरच सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे ही कळविले आहे.

- १) श्री. यु. व्ही. मेटकरी, उपकुलसचिव
- २) श्री.एस.एन. शिंदे, सहायक कुलसचिव
- ३) श्रीमती डी. एन. पांढरे, कक्ष अधिकारी
- ४) श्री. पी. ए. व्हनमाने, नळकारागीर

शासनाच्या उक्त पत्रावर कार्यवाही करून अनुपालन अहवाल शासन सादर करावयाचा आहे.

यापूर्वी या विद्यापीठातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदान निर्धारणाबाबत प्राप्त दिनांक २६/०८/२०१४ च्या शासन पत्रान्वये १० अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वैध असल्याचे कळविण्यात आले असून त्यात श्री. एस. एन. शिंदे, सहायक कुलसचिव यांच्या नावाचा समावेश आहे. (सोबत दि.२६/०८/२०१४ चे शासन पत्र जोडले आहे.)

वरील परिस्थितीत शासनाकडून प्राप्त दिनांक १०/०९/२०१५ च्या पत्रावर कार्यवाही करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: नोव्हेंबर, २०११ ते ८ नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत सोलापूर विद्यापीठात झालेल्या नौकर भरती संदर्भात चौकशी करण्यासाठी गठित केलेल्या डॉ. अरुण निगवेकर समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात प्राप्त दिनांक १०/०९/२०१५ च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६(६)] परीक्षा केंद्र येथून मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राकडे उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी देण्यात येणारे रिक्सा भाडे यामध्ये वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.११ जून रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विषय क्र.६ अन्वये परीक्षा केंद्र येथून मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राकडे उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी देण्यात येणारे रिक्सा भाडे लिपिक व शिपाई यांना ८०/- रुपये ऐवजी १०० रुपये करण्याची व याची अंमलबजावणी ऑक्टोबर, २०१५ च्या परीक्षेपासून करण्याची शिफारस केलेली आहे. सोबत परीक्षा मंडळाचा ठराव जोडण्यात आलेला आहे. परीक्षा मंडळाने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: परीक्षा केंद्र येथून मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राकडे उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी देण्यात येणारे रिक्सा भाडे रु.८०/- ऐवजी रु.१००/- करण्यास परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६(७)] विद्यापीठ परिसरातील "अल्युमिनियम पार्टिशनचे (Alluminum Partition) चे काम करणे करीता वार्षिक दरकरार करणे" हे काम व विविध संकुल / प्रशासकीय विभाग यांच्या मागणीनुसार होणारे जादाचे काम मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास, जुळे सोलापूर यांचेकडून करुन घेण्याबाबत विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली कार्यवाही माहितीस्तव.

संदर्भ: १) अभियांत्रिकी विभागाची दि.३१/०८/२०१५ रोजीची मान्यता टिपणी.

२) अभियांत्रिकी विभागाची दि.०२/०९/२०१५ रोजीची टिपणी.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "अल्युमिनियम पार्टिशनचे (Alluminum Partition) चे काम करणे करीता वार्षिक दरकरार करणे" या कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कम रु.३.०० लक्ष अंदाजपत्रकास बांधकाम समिती बैठक दि.१५/०५/२०१५ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.९ खालीलप्रमाणे शिफारस करण्यात आली.

ठराव:	विद्यापीठ परिसरातील "अल्युमिनियम पार्टिशनचे (Alluminum Partition) चे काम करणे करीता वार्षिक दरकरार करणे" या कामाच्या अंदाजपत्रकीय किंमत रु.३.०० लक्ष च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्यात आली.
-------	---

त्यानुसार सदरच्या विषयास व्यवस्थापन परिषद दि.२६/०५/२०१५ रोजी ठराव क्र.७ नुसार मान्यता देण्यात आलेली होती.

उक्त कामाच्या जाहिर निविदा दि.१९/०६/२०१५ रोजी दै. पुढारी मध्ये मागविण्यात आल्या होत्या. त्याची अंतिम तारीख ०१/०७/२०१५ देण्यात येवून प्राप्त निविदा दि.१७/०७/२०१५ रोजी निविदा उघडणे उपसमिती व वित्त व लेखा अधिकारी यांचे समोर उघडण्यात आल्या. यापैकी पात्र निविदाधारकाच्या आर्थिक निविदा उघडण्यात येवून त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला. सदरचा विषय बांधकाम समिती बैठक दि.२९/०७/२०१५ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.२ खालीलप्रमाणे शिफारस करण्यात आली.

ठराव:	विद्यापीठ परिसरातील "अल्युमिनियम पार्टिशनचे (Alluminum Partition) चे काम करणे करीता वार्षिक दरकरार करणे" या कामाच्या निविदा मागवून केलेला तुलनात्मक तक्ता विचारात घेवून प्रति स्के. मी. रक्कम रु.१,९३५/- दराने (सर्वात कमी दराची निविदा) मंजूर करण्यात येवून सदरचे काम मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास हाऊस, जुळे सोलापूर यांना देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	---

त्यानुसार सदरच्या विषयास व्यवस्थापन परिषद दि.३१/०७/२०१५ रोजी ठराव क्र.२ नुसार मान्यता देण्यात आलेली होती.

उक्त ठरावाप्रमाणे मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास हाऊस, जुळे सोलापूर यांना दि.१४/०८/२०१५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात येवून काम सुरु आहे.

तथापि, दि.९ ते १२ सप्टेंबर, २०१५ या कालावधीत नॅक समिती भेट देणार असल्याने त्यापूर्वी विविध संकुल / प्रशासकीय विभाग यांची अॅल्युमिनियम पार्टिशनची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड हाऊस, जुळे सोलापूर यांची अॅल्युमिनियम पार्टिशनची कामे सद्या विद्यापीठात सुरु आहे. नॅक समितीच्या भेटीच्या तारखा लक्षात घेता, वाढीव कामासाठी पुनश्च: निविदा प्रक्रिया करुन कामे पूर्ण होणे शक्य होणार नाही.

तथापि, मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास, जुळे सोलापूर यांनी भरलेली दर हे मागील वर्षी निविदा मागवून आलेल्या दरा इतकेच व बाजार भावाप्रमाणे रास्त असल्याने सदरचे काम मे. पोर्णिमा अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास, जुळे सोलापूर कडून करुन घेण्यास व नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद